

मी, आमच्या कंपनीचं नावं मॅगो हॉलिडेज का ठेवलं ? माझी थॉट प्रोसेस काय होती ?

बरेच जण मला नेहमी हा प्रश्न विचारतात आणि खूप जणांना हे जाणून घ्यायची उत्सुकता पण असते, की मी, आमच्या कंपनीचं नावं मॅगो हॉलिडेज का ठेवलं ? माझी थॉट प्रोसेस काय होती ?

1 जानेवारी 2008 ला मॅगो हॉलिडेजचा हा प्रपंच मी मांडला. कंपनी स्थापन करायच्या आधी त्या कंपनीचं नावं काय असावं ? असा विचार जेव्हा मी करत होतो, तेव्हा मला एक एक्सकलूसिव्ह नावं (जे खूप घीस्सपीट्ट पण नसेल आणि एकदम हटके असेल) असं पाहिजे होतं.

नाव दोनच अक्षरी पाहिजे होतं.

खूप कॉमन नावं म्हणजे स्टार टूर्स किंवा ताज टूर्स असंही नको होतं.

नावं एकदम हटके असावं, पण ते सोपंही असावं. म्हणजे, आपल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना पण ते सोपं वाटावं आणि आमचे जे परदेशातील एजन्ट, ड्रायव्हर्स किंवा हॉटेल वाले आहेत, त्यांनाही ते अवघड वाटू नये. जर आपल्या कंपनीचं नावं व्हाईट सॅड टूर्स किंवा ब्लू लगून टूर्स असेल, तर कदाचित, आपल्या ग्रामीण भागातून येणाऱ्या पर्यटकांना ते अवघड वाटू शकते. तसंच काहीसं, आमच्या परदेशी पार्टनर्स बरोबर पण घडू शकत. माझ्या मुलीचं नाव तपस्या आहे. ती जेव्हा माझ्या बरोबर युरोप च्या टूर वर आली होती, तेव्हा तिथल्या ड्राइवरला तिचं नावं काही केल्या घेता येईना. त्यानी शेवटी ते नावं लिहून घेतलं, पण तरीसुद्धा त्याला 18 दिवसात ते नावं, एकदाही बरोबर उच्चाराता आलं नाही. म्हणून मला एक असं सोपं नावं पाहिजे होतं, जे आपल्या इथल्या लोकांना आणि आमच्या परदेशी पार्टनर्सना, दोघांना पण उच्चारायला सोपं जाईल.

मी जेव्हा ट्रॅव्हल लाईन मधली नावं बघत होतो, तेव्हा त्यात ऑरेंज हॉलिडेज, ऑलिव्ह हॉलिडेज, एपल हॉलिडेज, स्ट्रॉबेरी हॉलिडेज, बनाना हॉलिडेज अशी बरीच नावं होती, पण ह्या सगळ्यांचा राजा मॅगो हॉलिडेज कुठेच नव्हता.

मी विचार केला, मॅगो हे एक उच्च श्रेणीतील फळ (प्रीमियम फ्रुट) आहे. त्याला स्वतःचा एक क्लास आहे. आंबा हे काही केव्हासारखं सामान्य फळं नव्हे आणि आंबा आवडत नाही, असं म्हणणारे खरं तर नगण्यच. तसंच आमच्या टूर्स सुद्धा सामान्य नाहीत. आमची प्रत्येक टूर ही उत्कृष्ट दर्जाचीच असते, अगदी त्या फळांच्या राजा सारखीच प्रीमियम. प्रत्येकाला आंबा आवडतोच आणि तो कितीही महाग असला, तरी लोक तो आणतातच.

मॅगोच तुम्ही मराठीत भाषांतर केलंत, तर ते आहे आंबा. माझे वडील मूळचे कोल्हापूरचे, त्यामुळे आमच्या घरी पहिल्यापासूनच कोल्हापूरच्या आई आंबाबाईचं मोठं प्रस्थ होतं. तर अशा पद्धतीनी, देवीचं नावं पण आपल्या कंपनीच्या नावातच येत होतं.

मॅगोच तुम्ही हिंदीत रूपांतर केलंत, तर ते होतं मांगो, म्हणजे मागा. मॅगो हॉलिडेज म्हणजे.....हॉलिडेज ची अजून मागणी करा, अशा अर्थी.

आमच्या टूर्स चा सिझन एप्रिल मध्ये सुरु होतो आणि आंब्याचा सिझन पण एप्रिल मध्येच सुरु होतो.

तसंच परदेशात आपला भारतीय आंबा खूपच प्रसिद्ध आहे. म्हणजे मॅगो हॉलिडेज हे नावं वाचून, तिकडच्या लोकांच्या लक्षात यायचं, कि ही कंपनी भारताशीच निगडित असणार.

तसंच, भारतीय बाजारपेठेतील इतर ट्रॅव्हल कंपन्यांचा जर विचार केला, तर इथे, चांगला लोगो असलेली कंपनी, तुम्हाला अगदी अभावानेच सापडेल. प्रत्येक कंपनीला एक सुंदर लोगो असायलाच पाहिजे, ह्या मतांचा मी आहे. मला एक सुंदर लोगो पाहिजे होता.....जसा nike किंवा apple किंवा M'cdonald सारख्या प्रसिद्ध कंपन्यांचा आहे तसा. तो लोगो पण मला मिळाला.

तसंच, जिथे कुठे मी मिटिंगला जातो किंवा एअरपोर्ट वर कोणी भेटतं, विझिटिंग कार्ड्स एक्सचेंज होतात, तेव्हा पहिला प्रश्न हाच असतो कि तुम्ही मॅगो हॉलिडेज हे नावं का ठेवलंत ?.....आणि मग मी वरचं सगळं पुराण सांगितलं की, आपोआप पुढच्या गप्पा केव्हा सुरु होतात, ते कळतच नाही. जर माझ्या कंपनीचं नावं मिलिंद हॉलिडेज असतं, तर हा प्रश्न आणि त्याच्या अनुषंगानी होणारं पुढचं संभाषण सुद्धा, कदाचित झालंच नसतं. 🙄🙄